

RV. 8, 33, 7. 88, 1. 10, 33, 5. PAÑĀV. BR. 11, 9, 3. KATHĀS. 30, 105. RĀĀ-
TAB. 6, 46. Spr. (II) 7423.

रुस्तन (von रुम् 1) adj. (f. ई) gestrig P. 4, 2, 105. VOP. 7, 10. ÇABDAM.
im ÇKDR. MBH. 3, 7270. °दिन HALĀJ. 3, 23. — 2) f. ई (sc. विभक्ति) die
Personalendungen des Imperfects KĀTANTRA 3, 1, 23. 27.

रुस्त्य adj. dass. P. 4, 2, 105. ÇABDAM. im ÇKDR.

रुोगोदोह m. Kuhmelkung vom vorangehenden Tage; Milch, die den
Tag zuvor gemolken ist, AK. 2, 9, 52. H. 407.

रुग्, रुगति (संवरणे) DhĀTUP. 19, 25. — Vgl. रुग्.

रुणिया f. = रुणीया BHARATA zu AK. 3, 3, 32 nach ÇKDR. रुणीया
COLEBR. und LOIS.

1. रुद् (vgl. 1. रुद्) m. 1) Getön u. s. w. in शत°. Strahl RĀMĀÇRAJA
zu AK. nach ÇKDR. wohl wegen शतरुद् Blitz. — 2) N. pr. eines
Sohnes des Hrāda HARIV. 188. = रुद् 12460.

2. रुद् (vgl. रुद् = रुद्) 1) m. SIDDH. K. 250, a, 2. a) Teich, See AK.
1, 2, 3, 25. H. 1091. HALĀJ. 3, 48. RV. 1, 32, 7. रुद् इव कुन्तयः सोमधानाः
3, 36, 8. 48, 3. कुत्या इव रुद्म् 10, 43, 7. स्राव 71, 7. उद् रुद्मपिबत्
102, 4. 142, 8. AV. 4, 13, 14. 6, 37, 2. ÇAT. BR. 4, 1, 5, 12. स्यावर् 4, 5, 10.
11, 5, 3, 8. PAÑĀV. BR. 25, 10, 18. ÇĀÑKH. ÇR. 16, 18, 10. ĀÇV. GRH. 1, 5,
5. 2, 6, 9. KAUSH. UP. 1, 4. JĀĀN. 1, 159. अगाधो विपुलः MBH. 3, 2231.
12262. 9, 1626. fg. सर्पिःपङ्क 14, 2683. HARIV. 10258. R. 2, 25, 7. 81, 16.
91, 71. 4, 44, 60. RAGH. 1, 73. Spr. (II) 3299. VARĀH. BRH. S. 46, 47. BHĀG.
P. 4, 22, 30. 5, 16, 14. PAÑĀT. 77, 11. 139, 14. तमोमय MBH. 3, 16900. वै-
रुण्यस 12, 4662 (रुद् ed. Calc.). गोमय R. 2, 69, 8. 9. अमृत° ÇĀK. 100,
17. भुङ्ग° KATHĀS. 46, 120. अणाम् MBH. 3, 10698. रुदानामुदधिः श्रेष्ठः
4, 43. das Meer so genannt 9, 2409. Wassermasse: गाङ्ग das Wasser der
Gaṅgā Spr. (II) 3329. गोदावरी° UTTARAB. 39, 12 (33, 9). नदी मोरुद्दा
तीर्त्वा MBH. 14, 1164; vgl. रुदिन् 1). Uneig.: व्यञ्जनानाम् Seen von Brühe
R. 1, 13, 15. नाभि° der Nabel als Teich BHĀG. P. 3, 28, 25. ÇIÇ. 10, 60,
v. l. (vgl. Ind. St. 8, 226). ÇRUT. 41. neutr. HARIV. 3640 (die neuere
Ausg. m., aber mit verdorbener Lesart). Accent eines auf रुद् aus-
gehenden comp. gaṇa घोषादि zu P. 6, 2, 85. — 2) f. अा Wehrauchbaum
RĀĀN. 11, 197. — 3) f. ई gaṇa गौरादि zu P. 4, 1, 41. — Vgl. गङ्गा°,
घृत°, तनु°, तीर्थमहा°, नाग°, बिन्दु°, ब्रह्म°, मर्कट°, महा° (in Bed. 1)
auch MBH. 16, 140. R. 2, 42, 25. SUÇR. 1, 206, 16). राम°, शङ्ख°, शरद्भद्,
शीत°, षष्ठि°.

रुद्क adj. = रुद् कुशलः gaṇa आकर्षादि zu P. 5, 2, 64.

रुद्मक m. Delphinus gangeticus TRIK. 1, 2, 23.

रुद्म्यं (von रुद्) ved. adj. im Teiche befindlich P. 6, 1, 83, VĀrti. 1.
आपः Schol. TS. 4, 5, 9, 1. — Vgl. 2. रुद्म्य.

रुद्म्य adj. dass. P. 6, 1, 83, VĀrti. 2.

रुदिन् (von 2. रुद्) 1) adj. wasserreich (vgl. गाङ्गे रुद्: u. s. w. unter
2. रुद् 1): Flüsse MBH. 3, 2511. 3362. 3374. 11, 800. HARIV. 9632. R.
2, 47, 17. R. GORR. 2, 73, 5. — 2) f. °नी Fluss AK. 1, 2, 3, 29. H. 1080,
v. l. HALĀJ. 3, 43. RĀĀN. 14, 10. VARĀH. BRH. S. 48, 8. BHĀG. P. 2, 7, 28.
4, 23, 22. 23, 44. 6, 4, 41. 10, 21, 9. — Vgl. वि° und रुदिनी.

रुद्चनुम् adj. im Teich sich spiegelnd RV. 10, 93, 6.

रुद्देर (2. रुद् + उ°) m. N. pr. eines Daitja (dessen Bauch einem

Teiche gleich) MBH. 9, 2693.

रुद्म्य (von 2. रुद्) adj. (f. अा) im Teich befindlich TS. 7, 4, 43, 1.

रुप्, रुपयति (व्यक्ताया वाचि, v. l. अच्य°) DhĀTUP. 32, 115, v. l. —
Vgl. रूप.

रुम्, रुंसति (शब्दे) DhĀTUP. 17, 61. abnehmen, sich mindern, weniger
u. s. w. werden NIN. 3, 13. आयुर्रुंसति पादशः M. 1, 83. आयुर्वीर्यमथो
बुद्धिर्बलं तेजश्च MBH. 3, 13020. fg. मनुष्याणां स्वरुर्णमनांसि 12, 2690.
वेद्वादः 8503. घातवः (Gegens. आप्यायते) KARAKA 4, 6. VARĀH. BRH. 7,
2. 3. दैव्यं BHĀG. P. 5, 16, 8. रुंसति च मासि मास्यैकेका घटिका रात्रिषु
80 v. a. die Nächte werden um — kürzer 21, 4. med.: धर्मो न रुंसते
MBH. 1, 2478. 3, 11247. 12, 6799. वयः 8502. रुन्दः Ind. St. 8, 120. Spr.
(II) 2103, v. l. BHĀG. P. 10, 74, 4. रुंसमान KUSUM. 23, 19. स्थानेभ्यः her-
abkommend von MBH. 12, 7866 (धंसमानाः ed. Bomb.). partic. रुंसित
weniger geworden, verkürzt BHĀT. 10, 6. आयुम् BHĀG. P. 1, 4, 17.

— caus. रुंसयति weniger werden lassen, mindern: एकैकं रुंसये-
त्पिण्डं कृत्वा प्रुक्ते च वर्धयेत् M. 11, 216. JĀĀN. 3, 324. न्यूनान्धातूप्रया-
मः । व्यतिरिक्तान्धातुपामः KARAKA 1, 10.

— अण s. अणरुस.

— निम् kurz werden: निर्रुंसते du. RV. PRĀT. 4, 39. partic. निर्रुंसित
verkürzt: ein Vocal NIN. 2, 17. 6, 11. स्तोमनिर्रुस्त gemindert in Bezug
auf die Zahl der Stoma, — um St. ĀÇV. ÇR. 6, 6, 4. — Vgl. निर्रुस.

— प्र s. प्ररुस.

— प्रति s. प्रतिरुस.

रुसिर्म् m. nom. abstr. zu रुस्व gaṇa पृथ्वादि zu P. 5, 1, 122. P.
6, 4, 156.

रुसिष्ठ und रुसीयम् s. u. रुस्व.

रुस्व (von रुम्) UĀĀVAL. zu UNĀDIS. 1, 153 (parox.). 1) adj. (f. अा) a) min-
der, kurz, klein (Gegens. दीर्घ, वर्षीयम्, महत्, प्राप्) NAIGH. 3, 2. AK. 2,
6, 1, 46. 3, 2, 20. H. 1427. 1429. H. Ç. 104. H. ad. 2, 520. MED. v. 30.
HALĀJ. 4, 3. BHĀSHĀP. 109. SARVADARÇANAS. 62, 17. कुञ्जवामना यजमाना
रुस्वाश्च klein von Statur SHAPV. BR. 4, 3. ÇĀÑKH. ÇR. 17, 10, 11. VS. 16,
30. माण्डूकेय (könnte auch N. pr. sein) Ind. St. 1, 391. MBH. 1, 5367.
2, 2173. 14, 1688. R. 5, 17, 28. SUÇR. 1, 117, 18. 124, 11. 123, 6. 343, 5.
°बाहुक MBH. 3, 2749. 2890. VARĀH. BRH. S. 11, 8. 13, 7. 30, 9. (so v. a.
eingeschrumpft). 47, 9. 24. 30, 4. 61, 3. 10. रुस्वानि चत्वारि च लिङ्गपृष्ठं
प्रीवा च ङ्ङे च क्लिप्रदानि 68, 86. चतुर्रुस्व adj. bei dem diese vier Theile
des Körpers kurz sind 84. — VARĀH. LAGHŪ. 2, 15. °शाखाशिफः लुपः
AK. 2, 4, 1, 8. HALĀJ. 2, 23. उर्ग RĀĀ-TAB. 4, 600. संचार ein nie-
driger Durchgang MBH. 3, 2929. पलाशाद्भवानि मूलानि पञ्च um einen
Pala weniger von den fünf Wurzeln KARAKA 10, 3. काल BHĀG. P. 4,
20, 15. अहोरात्राणि दीर्घरुस्वसमानानि 5, 21, 3. महद्भस्वं कर्म unbedeu-
tend MBH. 1, 7046. स्वर schwach Spr. (II) 7313. अति° zu klein (von
Statur) MBH. 1, 2792. अतिरुस्वाङ्ग BHĀG. P. 4, 14, 44. पञ्च SUÇR. 1, 23,
21. — comp. रुसीयम् P. 6, 4, 156. VOP. 7, 56. ÇAT. BR. 1, 4, 4, 7. 3, 7, 3,
7. 6, 2, 1, 19. वृद्धं पुरस्ताद्धर्षीयः पश्चाद्भसीयः TS. 2, 6, 11, 5. 6, 6, 1, 2.
PAÑĀV. BR. 21, 1, 7. ĀÇV. ÇR. 2, 14, 21. RV. PRĀT. 17, 31. Ind. St. 8, 142.
— superl. रुसिष्ठ P. 6, 4, 156. VOP. 7, 56. AK. 3, 2, 62. ÇAT. BR. 8, 2, 1,
20. 12, 2, 1, 2. — b) in der Grammatik kurz von Vocalen, m. ein kurzer